

SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED

CORPORATE OFF.: 401/402, A-Wing, Oberoi Chambers. Opposite SAB TV, New Link Road, Andheri West, Mumbai 400 053 Tel.: (91-22) 49634834 • E-mail: info@shreeharichemicals.in Website: www.shreeharichemicals.in • CIN No. L999999MH1987PLC044942

Date: July 13, 2023

To
The General Manager
DCS - CRD
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip code: 524336

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clippings regarding advertisement published with regard to transfer of dividend for the year 2015-16 and shares to IEPF Account in Business Standard (English) and in Mumbai Lakshadweep (Marathi) on July 13, 2023 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED

PANDYA

Urvashi Pandya Company Secretary & Compliance Officer

Enclosure: As aforesaid

Bank of Barous

REGA OF LAST D

Pertaining to above, please refer the tender notification published on 16-06-2023 inviting sealed tenders in two bid system from eligible bidders for "Engagement of cash logistic (Out Sourced Cash Van) for different currency chest/ Nodal branches of the Bank for which last date was 07-07-2023 & which was extended to 13-07-2023. A corrigendum has been uploaded on Bank's website1/207-2023 regarding the same and now the last date for submission is 24-07-2023.

Please refer Bank's website www.bankofbaroda.in for detailed information.

Chief General Manager (Operations), 52.2789 Head Office, Baroda



Bank of Baroua

Bank of Baroda invites proposal for procurement of LTO8 Tape Media along with Barcode Label, Cleaning and Diagnostic

"Addendum", if any, shall be issued on Bank's website under tenders section i.e. on www.bankofbaroda.in. Bidder should refer the same before final submission of the proposal.

Last date for submission of above tender will be 24th July 2023.

Chief Technology Officer

ALLIED DIGITAL SERVICES LIMITED CIN: L72200MH1098PLC085488

Registered Office: Premises No. 134, 1381 Floor, Earnest House NCPA Road, Block III
Nariman Point, Mumbai - 400 021; Tel.: 022-2888 400, Fax No. 022 2282 2030;

Registerial Insector/Self-Indeficialized Incl. Website: www.alleddigital.net:

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE 29th ANNUAL GENERAL MEETING

Control of the SHARE PROPERTY OF THE SHARE P

manner of voling remotely for members will be provided in the Notes Section of the Notice, convesing the 29th AGM. Instruction for ough VC / CAVM is also provided in the said Notice of AGM. The details will also be made available on the website of the Company. Meristik www.alfeddigial...let to obtain such that.

ever the divided directly into their basis account on the poyout date.

user to the finance for 2020, divided in come on the blanck in the hands of the members with effect from April 01, 2020. Hence, the final dividenmented by the Boart, and 6 approved by the members in the ABA1, shall be paid after dividencing tax at source (*TDS*) in accordance with the provision of the foundation of the source (*TDS*) in accordance with the provision in the foundation of the foundation of

If the locame for Act, 1961. Numbers are requested to refer to the TDS instructions as D before the Districtions' bermiting and or the ADM folioc and sub-considered documents on other through of the CDM and the ADM and th

For and on behalf of the Board of Allied Digital Services Limited

Public Notice for RFP

ast date for submission of the I 15.08.2023 by 05:00 PM. For more del

RFP NO-PSB/GTLI/DP/0035A/2023 Dated: 11.07.2023

ADC India Communications Ltd. CIN: L32209KA1988PLC009313 agd. Office: No.10C, 2nd Phase, 1st Mai eenya Industrial Area, Bangalore-56005 Tel:+91 80 2839 6102 / 2839 6291 Email: support@adckcl.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, August 8, 2023, inter alia, to consider and approve the unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2023.

The details will be made available on the website of the Company at www.adckcl.com.

For ADC India Communications Ltd

lace : Bangalore ate : July 12, 2023







IN TODAY'S EPISODE

Visa, Mastercard, Rupay: Now choose your credit, debit card network



Utkarsh's Govind Singh on the reducing share of microfinance book and more

What is first loan default guarantee?



Tamal Bandyopadhyay wants govt to encash on the bank rally. Here's why



Visit mybs.in/BankingShow or scan this code to watch

obusiness.standard bsindia

business-standard.com

SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED

Corporate Identification No. (CIN) - 19999MH1987P istered Office: 40, MIDC. Mahad, Dist. Raigad— 4020, orate Office: 401,402, A – Wing., Obero Chambers, Osp. Road, Andheri (West), Mumbai -400053 Tel: 02145-282177/283492/022-49634894 nail: info@shreadnichemicalsi. Website: www.shreab

Tel: 02145-222177/233492022-49534834

E-mail: Info@shepitcherinacias In Website: your wherebrancherinacias In White To SHAREHOLDERS

TRANSFER OF SHARES OF THE COMPANY TO DEMAT ACCOUNT OF INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND ("TEP") AUTHORITY

This Notice is published pursant to the provisions of Section 124 of the Companies
Act, 2013 (the Act 7) road with the livestee Education and Protection Fund Authority
Accounting, Audit, Tearsfer and Refund) Rules, 2016 as amended (premiarte-effected to as "the Action of Section S

elettreu or as the Hules)

The said Act and the Rules, amongst other matters, contain provisions for trans of all shares in respect of which the beneficial owner has not encashed any divide varrant during last seven years to the DEMAT Account of the Investor Education a votection Fund Authority ("IEPT).

rotection fund Authority (TEPF).

Coccordingly the Company has already sent a specific communication to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to DEMAT Account of IEFF at their latest available address with the Company under the said Rules for taking appropriate action(s). The Company has uploaded full details of such antendrobles and shareholders and shareholders and stream for transfer to IEEE/AUTHORITIES and the Company under the said Rules of the Rules and R

to DBMAT Account of EPP

Volkele is heavily gather that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013
read-with the Pales; the Company would be transferring all shares in respect of white her herefulcal owner has not executable any dividend warrant during last seven years to the DBMAT Account of EPP. The shareholders holding such staters in physical form which stand registered in their name will stand automatically cancelled and he deemed non-expositive the shareholders holding such staters in physical form which stand registered in their name will state distinctionally cancelled and the deemed non-expositive to the shareholders have been company from the purpose of transfer of the shareholders may certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to DEMAT Account of IEPP pursuant to the said fields. In respect of shares to the content of shares to DEMAT Account of IEPP account of IEPP account of IEPP account of shares to DEMAT account of IEPP accou

for transfer of shares to DEMAT Account of IEPF as per the Pulles.

The concerned shareholders may not be fat, upon such transfer, they can claim the said shares along with dividend(s) from IEPF for which a separate application has to be made to the IEPF in Form IEPF-s, as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e. www.iepf.goo/in. in case the Company does not receive any communication from the concerned shareholders by October 16, 2023 the Company shall, with a view to complying with the requirements soft on the Rules, transfer the shares be the DEMAT Account of IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules.

In case wou med any information/clainfaction please contact Renistra of Transfer.

in crase you need any information/claffication, piease contact Registrar and Transfer Agent of the Company viz Mys. Universal Capital Securities Pvt. Ltd., at C-101, 247 24x1, 1st Floor, LES Road, Gandh Magar, Wikfroli (West), Mumbai – 400083 Phone: 1022-28257641/28207203-05, E-mail: Info@unisec.in.

: info@unisec.iii. For Shree Hari Chemicals Export Limite Sd/

Bankesh Chandra Agrawal Chairman & Managing Director Dated: July 12, 2023

INDIA RESURGENCE ARC PRIVATE LIMITED IndiaRF 3rd Floor, Piramal Tower, Peninsula Corporate Park, Ganpatra Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400013. T: 022-68608500 / 68608501.CIN: U67190MH2016PTC27247

PENDIX IV-A [PROVISO TO RULE 8(6)]

R E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

Immoveable Property under SARFAESI Act, 2002 read with pro

BJN Hospitality Pvt. Ltd., Mr. Kishov Balrum Nichani, Ms. Kavira Kishoro Nichani, Ms. Kavira Kishoro Nichani, Mr. Rohan Kishoro Nichani, Residential Histor andre 4th floor, draessuing 1,550 spt. Graspet are on the 4th floor, 12-4, in the building strong as "Nuclear like" on the 4th floor, 12-4, in the building strong as "Nuclear like" on constituted on CTS N. 508, State dated The SI, Villago Wille Path Juhn Tara Road, Bombay Suburban District - Bandra, Juhn Barras Road, Bombay Suburban District - Bandra, Juhn Barras - Band

Mr. Kishore Bairam Nichani
Rs. 8,55,72,811 (Rupees Eight Crore Fifty Lakh Seventy Tv
Thousand Eight Hundred Eleven Only) as on 30.06.2023 logeth

Property Description

Property Description 22.08.2023 at 12:00 pm

No known encumbrances as mentioned in the table above, there are no encumbrances on stot knowledge of Authorised Officer of Secured Creditor. The intend spendent disigner regarding the neumbrances, title of the Immovea eri Secured Creditor shall not be responsible in

memowaking properly to the bids of knowledge of Authorised Office of Secures Conduct. The immediate distances are interested to properly to the conduction of the conduction and a conduction of the conduction of

saful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of hall be refunded. The EMD shall not bear any interest.

uccessful bioders shall be refunded. The EMI shall not beer any interest. successful bioders shall membrately pay 25% of the amount of sale price inclusive of the earner successful bioders in a surface of the same day or not later than next working day from the date of trimation of sale in Favor of Security Condition in the account as mentioned herenabove. The favor of Security of the sale price shall be paid on or before 15th day of confirmation of sale or within successful produced price days agreed upon in writing between the purchaser and the Securice Creditor, with

Sd/-Authorised Officer India Resurgence ARC Private Limited

इंडियन बैंक 🦚 Indian Bank

POSSESSION NOTICE (Under Rule 8 (1)) s the undersigned being the Authorized Officer of the (INDIAN BAI ile Allahabad Bank)., under the Securitization and Reconstructi icial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54

(Erstwhile Allahabad Bank), under the Securifization and Reconstruction of Francial Assets and Enforcement of Securify interest At, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of power conferred under Section 13 (12) read with rule 9 of the Securify interest (Enforcement Pulses 2002 issued a demand robotic dated 86x8.2021 calling upon the BorrowersQuarentnersMortgager Viz. Miss. Samanth Enterprises and heir Mortgagers Quarenton to people the sounder of the Security of the Securit

DESCRIPTION OF THE PROPERTY
Flat No. C/2, Ground Floor, Chaltanva Co-population U-

del Town, 4 Bunglow, Andheri (West) Mumbai - 400 053. measuring 552 Sq. ft. and the Built Up Area owned by the Mortgag arantor Mr. Manohar Appa Apke)

IVP Limited
CIN: L74999MH1929PI COOTS

ishikant N. Redij Marg, Ghorupdeo, Mumbai - 400 033

VPP Limited

CN: 1.74969H02952001533

Webstells: www.hopida.com. Frail: hypochesia (Natropideo, Mumbal -400 033

Webstell: www.hopida.com. Frail: hypochesia (Natropideo, Mumbal -400 033

Webstell: www.hopida.com. Frail: hypochesia (Natropideo, Mumbal -400 033

Webstell: www.hopida.com. Frail: hypochesia (Natropideo, Mumbal -400 033

NOTICE OF THE 94" ANNUAL CERERAL MEETING.

BOOK CLOSURE (RAD EVOTING)

Notice is newly given that the 94" Annual General Meeting (ABM) of the Members of Not Limited (Me Company) with be high on Trustady, 10" April. 2020, 120" Acti.

A.M. (K)13" at M.C. Closal and Chropapil Stargonical Boilding, 4" Floor. 16:20 Kalishadra (Me Company) and the Notice and Enternative, rat with Engels (220.1 13" April. 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 2020, 20

RTA Upspealnotes, may generate login credentials by following instructions given in notes section to Notice of April.

Details of persons responsible to address the grivances concerned with facility for severing electronicity are as under:

verting electronicity are as under:

Verting electronicity of the property of

one course. on of email and updation of bank account:

ภ.บา.นางบนตา0: sss to be followed for registration of email address and updation of bank deta

class to the proteover for registerion or elimina accrets aim of updation or own details

Next the list high project politications can invariantly enumal register thmic.

Select Company reams viz. PR Limited:

Enter the PP D & Cited ID Physical folio, and with any State Certificate Number (in case of Physical folio), and with the certificate Number (in case of Physical folio), and with the company of the certificate Number (in case of Physical folio), and with the certificate Number (in case of Physical folio), and with the certificate Number (in case of Physical folio), and with the certificate Number (in case of Physical folio), and with the certificate Number (in case of Physical folio), and with the certificate (in case of Physical folio), and with the certificate (in case of Physical folio), and with the certificate (in case of Physical folio), and with the certificate (in case of Physical folio), and with the certificate (in case of Physical folio), and with the certificate (in case of Physical folio), and with the certificate (in case of Physical folio), and with the certificate (in case of Physical folio), and with the certificate (in case of Physical folio), and with the certificate (in case of Physical folio), and with the certificate (in case of Physical folio), and with the case of Physical folio), and the certificate (in case

For shares held in electronic form

They have any entering the state of the state o

Helpdeak details:

Members facing any technical issue in login can contact
DSL. help less k by sending a request at
habidate acciding/fichilinda com or contact at lot feren.

1800 22 53 33

Members stump any technical issue in login can contact
NSCL helpdeak by sending a request at controlled co.in
NSCL helpdeak by sending a request are controlled co.in
022 - 2499 7000. Login type Individual Shareholders holding securities in Demat mode with CDSL

















कर्नाटक विधानसभेत नमाजसाठी स्वतंत्र खोलीची मागणी - जेडीएसच्या आमदाराने दिले सभापतींना पत्र

बेंगळुरू, दि.१९ : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आमदार बी.एम.फारूख यांनी कर्नाटक विधानसभेत नमाज . पठनासाठी स्वतंत्र खोलीची मागणी केलीय. यासंदर्भात बी.एम. फारुख यांनी विधानपरिषद सभापतींना पत्र पाठवले आहे. विधी व संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी सभागृहात बोलताना सभापती व संबंधितांची बैठक घेऊन मागणीबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.फारुख यांनी मागणी केली होती की. मी नमाजसाठी खोली मागितली कारण सभागृहातील चर्चेला उशीर होतो आणि आम्ही बाहेर जाऊन नमाज अदा करू शकत नाही. त्यामळे आम्हाला येथे एक खोली मिळावी. अशाच प्रकारची मागणी सप्टेंबर २०२१ मध्ये झारखंडमध्ये देखील पढ़े आली होती. त्यावेळी नमाज पठनासाठी खोली देण्यात आली होती. या नमाज कक्षाला भाजपने जोरढार विरोध केला होता. रांचीचे आमढार आणि माजी मंत्री सीपी सिंह यांनी विधानसभेच्या आवारात हनुमान मंदिर उभारण्याची मागणी केली होती.

NOTICE is hearby gives that confidence for 28s status of fact by gives that confidence for 28s status of fact by the confidence of fact by the confi

IN THE CITY CIVIL AND SESSIONS COURT AT DINDOSHI REVISION APPLICATION NO. 36 OF 2020 REVISION APPLICATIONS
Mrs. Anita Mascarenhas
Adult Indian inhabitant Aged about 47 years,
Occ. Service Residing at B-22, Shantiniketan
Chs. Behind Shanti Ashram, Off. Eksar Road
Borivali (VI), Mumbai.
....Applicar

Borkall (W), Mumose.

VIS

1. Mrs. Hansa G. Kotecha
Aged about 75 years, Occ: Housewife

2. Mr. Prashant G. Kotecha
Aged about 75 years, Occ: Bottle
Adults Indian Inhabitant of Mumbai Residing

4 dol 151. Eliza RSC 25. Gorat-2

Borkvali (W), Mumbai-400 991. Respondent

जाहीर नोटीस

जाहीर नोटीस

सर्व लेकांना ह्या नोटीसीने कळविष्यात येते कि. पस्टेंट नं, ३०१, तिसरा मणला, कुंदन को-औप, होरिसा सी. लि. कुंदन अपार्टियंस न्वी 'विल्डी'ग, जीवदानी रोड, माईवाबा टेम्पलवळ, दिवर पूर्व, ता. तसई, जि. पालशर, श्री डोनाल्ड ऑस्टीन रॉविस्स व श्रीमती कॉलिस्स चल्ही डोनाल्ड, ह्यांच्या नावांनी होता. परंतु श्री डोनाल्ड ऑस्टीन

ाष्ट्रिया साथ का अनास्य आस्त्रास्य ना वास्त्रास्य अस्त्रास्य आस्त्रास्य अस्त्रास्य अस्त्र अस्त्रास्य अस्त्र अस्त्र अस्त्रास्य अस्त्र अस्त्र

मेजूर करता येईल. सही/-पुनित सुनील गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण: भाईदर दि.१३/०७/२०२३

न वह जानान आभागा आणि आणि क्षांत्रिय के वह न वह न वह जानान आभागा आणि क्षांत्रिय क्षांत्र

जाहीर नोटीस

पार्चार निर्मालं स्वाविक विकास करविकास करविका करविकास करविकास करविकास करविकास करविकास करविकास करविकास करविकास

ास कळविण्यात येते कि, गाव मीः सर्इ, जि पालघर येथील सर्वे नं ६६ ० हे. आर. ची. मी + पोटखराव आर. ची. मी, सर्वे नं.६८, क्षेत्र १.४७.५ िरेप्टि ह जै. जर्द चा ने भारतियाँ है. है अहै २१% ७५ आर ची भी, सर्वे ने इ०.११, क्षेत्र २८% ७० है - ची. भी, सर्वे ने इ०.११, क्षेत्र २०,५६० है. अर. र भी, एकूण क्षेत्र ४७३,८० है. आर. ची. भी हि कठकत की राकेण राजेंद्रकुमार अगरवाद या मालखी व कळकेरिवादीत आर. क्षेत्र केर्केटिवादीत अर. कठकरीबावत त्यांनी मला नामाधिकार इकक् संबंध अधिकार, शिर्षक तपासाणी करण्यास मेतले आहे.

शहरबाध्य आवशार, चिलक त्यावली करणान स्मितने आहे. तरी या बंदानीय रूप कोणीही हशमांचा विक्री. स्थापना स्थापना देश स्थापना विक्री. स्थापना स्थापना केण अवस्थापनी वाली यहरू हिन्दानी आहे सही कारणोची प्रश्नावादी स्थापना है। स्थापना स्थापन स्थापन स्थापन स्थापन स्थापन स्थापन स्थापन स्थाप

आपतातथ अह. पारत हमता पार्टी स्वांनिस्स सर्व तोकांना ह्या नोटेसीने कळिप्यात येते हि. कीमती हसाबैन एम. एटेस. है. सर्पोट नेदी/२०८, दूसना पारता, किता पटेस नेदी/२०८, दूसना प्रकार, किता पटेस सर्वी स्वांतिक स्वांतिक स्वांतिक स्वांतिक सर्वी स्वांतिक स्वांतिक स्वांतिक स्वांतिक स्वांतिक सर्वी स्वांतिक स्वंत्रात्ति स्वांतिक स्व प्रवेदार कोणारी व्यक्तीय हरका अदीव तर सोनी ही नीदीं प्रवेद झाल्यापुन्द १४ दिस्ताचे आत आप्टाणाववरील पुरावागाल ४५%, यू की सिद्धिविनायक सी. एव. एस. हि., स्टेचन रोड, आदित एस. हि., अप्टीत सुनीत मार्लिया पुलित सुनीत गारिया (वर्तील, उच्चा न्यायालय मूंबई) किकाण: भाइंदर हि.१३/०५/२०३

PUBLIC NOTICE

OTICE is hereby given to the public irge that, Smt. Usha Gangadha layekar (wife of Late Mr. Gangadh

UNMESH SHANKAR ZAGADE

ADVOCAT

301, Third Floor, Lumos Co-wor
Shree Padmini Building, Teli Galli Crox
Road, Andheri (East), Mumbai 40005
Place: Jogeshwari, Mumbai
Date: 13.07.2023

नॅशनल स्टॅन्डर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयाम : L27109MH1962PLC265959 गिंदगीकृत कार्यातम : ४१२, ४ ४ था मनला, १७वी, यर्पमान पेंबर, कायसवी पटेल मार्ग, हॉरिंगन सर्कल, फोर्ट, मुंबई - ४००००१, जूर : १९२२९७७३७३७ फॅक्स : +९१ २२२ ३०२४४२०

	यससाइट : www.nsil.net.in इ-मल : investors.nsil@fodhagroup.com									
	दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (ह. सर्व्वात)									
			यर्षअखेर							
3f.	तपर्शाल	30.05.73	39.03.73	30.08.77	39.03.73					
-		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)					
3	परिवालनातून एकूण उत्पन	४५८.७१	१,२३४.०९	343.64	२,७९२.०९					
ę	करपूर्व कालायधीकरिता निव्यळ नफा/(तीटा) (कर, अपवादात्मक य/या असामान्य बाबीपूर्व)	8८२.६०	355.53	?? 4. 6¥	₹.२०१.bb					
9	करपूर्व कालावधीकरिता निव्यक्त नका/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपरचात)	349.50	355.53	224,68	1,701,00					
×	करपश्चात कालावधीकतिता नका/(तोटा) (अपवादात्मक व/या असामान्य वाबीपश्चात)	907.08	260.46	145.36	678.90					
4	कालावधीकरिता एकूग सर्वसमावेशक उत्पन्न	707.07	460.92	196.60	248.00					
	(कालावपीकरिताचा (करपरचात) नका/(तोटा) य अन्य सर्वसमायेशक उत्पन्न (करपरचात) वांचा समायेश)	90.709	२६७.५८	146.36	دور ۲۶۷ د					
Ę	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रू. १०/-)	२,०००.००	२,०००.००	२,०००.००	२,०००.००					
6	राधीय (पुनर्कून्वांकन राधीय वगळता), गत वर्षाच्या लेखागरीकित ताळेबंदामध्ये दर्शकिन्यानुसार उत्पन्न प्रति शेअर दर्शनी मन्त्र . ६. १०/- प्रत्येकी)				२२,४३९.८७					
ľ	(अवर्षिकीकत) सलक्षत व मीम्बीकत	7 Yo	* 3×	0.00	× 10					

होता : १) योजि विश्वल हे सेवी (सूची य अन्य विगोचन आवश्यकता) विनिक्षन, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सपेनेसकडे ट्राव्य सरण्या आलेल्या त्रिमाही विगोच निकलीच्या विस्तृत प्राप्तणाचा साराज आहे. त्रिमाही लेखारामीका विगोच निकसीचे संपूर्ण प्राप्त्य बीएस लेलिटेटची येबसाइट www.bseindia.com यर तसेच कंपनीची येबसाइट (www.nsil.netin) यर जालच्य आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : १२.०७.२०२३

सनथनगर एन्टरपायझेस लिमिटेड

दि. ३०.०६.२०२३ रोजी सपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (ह. साखांत)									
	तपसील		यर्थअखोर						
37. 36.		30.05.73	39.03.73	30.08.22	39.03.73				
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)				
3	परिवालनातून एकूण उत्पन	5,46	₹0¥.94	29.96	199.19				
2	करपूर्वं कालावधीकरिता निव्यळ नफा/(तीटा) (फर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीवूर्व) करपूर्वं कालावधीकरिता निव्यळ नका/(तीटा)	1.cx	99.75	२२.७६	(३०.५७)				
ľ	(अपवादात्मक य/वा असामान्य वाबीपरचात) करपरचात कालावधीकतिता नका/(तोटा)	\$.6¥	99.95	२२.७६	(३०,५७)				
4	(अपवादात्मक व/वा असामान्य वावीपरवात) कालावयीकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन (कालावयीकरिताचा (करपरवात) नका/(त्रोटा) व अन्य	1.6¥	19.75	१९.२१	(३০.५৬)				
	सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) वांचा समावेश)	1.68	19.75	19.71	(30.46)				
5	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रू. १०/-)	384.00	384.00	384.00	384.00				
b	राखीय (पुनर्कून्यांकन राखीय वगळता), गत वर्षाच्या								
4	लेखापरीकित ताळेबंदामध्ये दर्शीयल्यानुसार उत्पन्न प्रति रोजर दर्शनी मूल्य स. १०/– प्रत्येवरी)				(१,५१६.१२)				
	(अयार्विकीकृत) मूलभृत य सीम्यीकृत	0.0%	3.84	০.ছং	(0.%)				

पा. भारत विवरण हे सेवी (सूची व अन्य विमोचन आवरयकता) विनिवणन, २०१५ च्या विनिवणन ३३ अंतर्गत स्टॉक एसमर्च रच्यत आलेल्या होमारी विजीव निकवर्षाच्या विस्तृत प्ररूपाया सरांत्र आहे. तिमारी लेखारांगिका विजीव निकरांचे संपूर्व मिटेडणी वेबसाइट www.bseindia.com वर तसेच कंपनीची चेबसाइट (www.sanathnagar.in) वर उपसच्य आहे.

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सुचना

बाइल. द्वारा वितरीत: **पांचाल अँण्ड असोसिएटस पत्ता:** दुकान क्र.२, अगरवाल चाळ, देवीपाडा, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६. मोबा::९००४३३१५०८/९८९२७६२८९१

ठिकाण: मुंबई दिनांक: १३ जुलै, २०२३

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. अविनाश गंगाधर याडी हे सर्व अधिभारापासुन मुक्त असलेले खालील अनुसचीत नमुद फ्लंट आमचे अशिलाकडे विश्वेक करण्याच कवहार करीत आहेत. सदर फ्लंट श्रीमती देवती गंगाधर याडी व श्री. अविनाश गंगाधर याडी यांच्या मालकीचां आवनाश गंगाधर योडी याच्या मालकाचा आहे. श्रीमती रेवती गंगाधर याडी यांचे १४.०९.२०२१ रोजी निधन झाले आणि कायदेशीर वारसदारांनी श्री. अविनाश गंगाधर काबदशार वारसदाराना त्रा. आवनाश गंगाय याडी यांच्या नावे मुक्तता करारनामा दिला आहे. सोसायटी नोंदीनुसार त्री. अविनाश गंगाधर याडी हे सदर फ्लॅटचे एकमेव मालक

जर कोणा व्यक्तास किया प्राचिकरणास आधिकार, हक, हित, दावा किंवा माण्णी असत्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे ४०७, अपोलो कॉम्प्लेक्स, आर.के. सिंग मार्ग, अपारा कान्य्यायस, आर.फ. ासग माग पारसी पंचायत रोड समोर, अंधेरी (पुर्व) मुंबई –४०००६९ येथ्रे सदर सूचन प्रकाशनापासून १४ दिवसात कळवावे अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार अंतिम केला जाऊन विक्री पुणे केली जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले

मालमत्तेची अनुसुची

मालमचेची अनुसूची
पस्ट क्र.२१, रता मजला, राम गुरुदेर
कोहीसोलि., मनिश पार्कच्या पुडे, पारस
कॉलनी समोर, पंप हाऊस, जिजामाता मार्ग
अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३.
आज दिनांकीत १३ जुलै, २०२३

जाहीर नोटीस

आंत्रेर निर्देश से वांचियाल कराविष्णाय से वि. स्वानिक कराविष्णाय से वि. स्वानिक कराविष्णाय से वि. स्वानिक कराविष्ण २० स्वेट सुरं स्वानिक कराविष्ण २० स्वेट सुरं स्वानिक से व्यानिक से वांचिया स्वानी हिम्म स्वानी हिम्म स्वानी हिम्म स्वानी हिम्म स्वानी हिम्म स्वानी हिम्म स्वानी कराविष्ण वांचिया से वांचिया स्वानी वांचिया से वांचिया स्वानी वांचिया से वांचिया स्वानी वांचिया से सीमिना वांचिया स्वानी वांचिया से वांचिया स्वानी वांचिया से वांचिया स्वानी वांचिया से वांचिया स्वानी वांचिया से वांचिया सामित्रा सामित्रा

ाडाजध्य, सावस्था त्या, नाडाकु, धान नाडाकु, धान ताडाकु, धान ताडानी सदर काहरी गाँदीव प्रास्त्र प्रास्त्र पास्त्र नाडानी सदर काहरी गाँदीव प्रास्त्र प्रास्त्र पास्त्र नाडानी सदर काहरी गाँदीव प्रास्त्र प्रस्त्र प्रास्त्र प्रास्त्र प्रास्त्र प्रास्त्र प्रास्त्र प्रास्त्र प्रस्त्र प्रास्त्र प्रास्त्र प्रस्त्र प्रास्त्र प्रस्त्र प्रास्त्र प्रस्त्र प्रास्त्र प्रस्त्र प्रास्त्र प्रस्ति प्रास्त्र प्रस्त्र प्रस्त्र प्रस्त्र प्रस्त्र प्रस्त्र प्रस्त्र प्रस्त्र प्रस्ति प्रस्ति

ा. १३/०७/२०२३ अशिलांतर्फे ॲड. पायस डिमेलो

जाहीर सूचना

॥ सूचनेद्वारे सर्व जनतेला कळविण्यात येते की, माई अशिल श्री.महेन्द्र बालकराम शर्मा, सदनिका क्र सासाबटा (ल., अवामाता भावरा जवळ, वा.पा. राह, खरीगंव, भावंदर (पूर्व), मुंबई - ४०० १०५, ज्यापा क्षेत्रफळ ३२.२५ रके. मीटर कारपेट आहे. आणि सर्वे लोकांना कळिंक्यात येते की, जय शिवनेरी को. ऑप. हौळासंग सोसायटी लिमिटेड द्वारे आणि वहाँ त्यांच्या कार्याच्या से वहं, जब (मार्टिगरे के, अप (मार्टिगरे के, अप (मार्टिगरे के, अप), हेंकियों के वहंगे वहंगे के प्रात्म के तो के प्रकार मार्टिगरे के, अप), हेंकिया के तो के प्रकार मार्टिगरे के प्रकार करने के प्रकार के प

घ्यावा. **ठिकाण** : भायंदर (पूर्व), ठापे दिनांक : १३.०७.२०२३ स्वाक्षरी/-स्वाक्षरी/-इंरफान शेख (वी. कॉम., एतएल.वी.) बिकल, उच्च न्यायालय, गाळा क्र. १ए, पहिला मजला ऑफ नॅशनल टिंबर मार्ट, अस्तफा, अंधेरी (पू), मुंबई - ४०००७२.

S & T CORPORATION LIMITED

PARTICULARS	current quarter uende alne 30, 2023	previous quarter aende aMrch 31, 2023	CORRESPONDING quarter uende alne 30, 2022	YEAR TO DATE quarter uende alne 30, 2023	PREVIOUS Year to date uguarte ende alne 30, 2022	PREVIOUS YEAR aende aMrch 31, 2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1 Revenue from operations	0.00	0.00	51.00	0.00	51.00	61.75
2 Other Operating Income	0.00	-12.64	0.00	0.00	0.00	-12.64
3 Other Income	4.05	5.18	0.00	4.05	0.00	5.18
4 Total Income (1+2+3)	4.05	-7.45	51.00	4.05	51.00	54.29
5 Expenses						
a) Employee benefits expense	2.64	2.72	2.28	2.64	2.28	9.87
b) Finance costs	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
c) Depreciation and amortisation expense	0.44	0.44	0.44	0.44	0.44	1.75
d) Administration and other expenses	6.39	11.03	6.83	6.39	6.83	29.77
Total expenses (5a to 5d)	9.47	14.19	9.55	9.47	9.55	41.39
6 Profit before exceptional item and tax	-5.42	-21.64	41.45	-5.42	41.45	12.90
7 Exceptional item (net)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
8 Profit before tax	5.42	-21.64	41.45	-5.42	41.45	12.90
9 Tax expense/Write back	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
10 Profit for the period/year	-5.42	-21.64	41.45	-5.42	41.45	12.90
11 Other comprehensive income (net of taxes)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
12 Total comprehensive income for the period/year	-5.42	-21.64	41.45	-5.42	41.45	12.90
13 Paid up equity share capital (face value per share 10 Each)	636.62	636.62	636.62	636.62	636.62	636.62
14 Other equity	689.42	674.85	661.95	669.42	661.95	674.85
15 Earnings per equity share (face value per share (2 Each)						
Basic and diluted before exceptional item ()	-0.02	0.04	0.68	-0.02	0.65	0.04
Basic and diluted after exceptional item ()	-0.02	0.04	0.65	-0.02	0.65	0.04
EPS Based on face value of Equity Share	2.00	2.00	10.00	2.00	10.00	2.00
NOTE :- Face value per share 2 Each with effect from 16.12.2022						

These fins

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

श्री हुरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

भारति अजिव्य का.: 19999888118971C.004842 वॉरिनीयुक कार्याच्यः ए/८, एमअमडीती, सहा, हिन्दा रामान-४२३०९, महाग्रह, कॉरोरी १३, गुंबी-२०००९३ १९.क.: १३४४८, नेडस्टर नेडस्टर नेडस्टर नेडस्टर असेरी १३, गुंबी-२०००९३ १९.क.: १९४५-२-३४५७/२३४४८/२७-२-४६४४८/४)

भागधारकांना सूचना गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात कंपनीच्या शेअसंचे हस्तांतरण

डिमट खात्यात कपनीच्या शिअसच हस्तातरण रुपनी काबदा, २०१३ (काबदा) च्या कटम १२४ सहवाविता गुंतवणुकदार शिक्षण आणि संस्था येथी प्राधिकरण (लेखा, लेखापरीकण, हस्तातरण आणि परतावा) नियम, २०१६ मध्ये सुधारण रुत्वानुसार (वापुढे नियम म्हणून संदर्भित) च्या तरहुर्दीनुसार ही सूचना प्रकाशित करण्यात आली आहे रूपपुरात (चपुड गयन रुट्ट्र राज्या) या अहर्यात्राचा हिस्सान स्वादाय स्टब्स्या राज्यात्रा आता जाता आकरवात आणि मन्मामञ्जे, इतर बार्बीसह, सर्व सेअर्सच्या हस्तांतरणाच्या तरतुदी आहेत च्यांच्यांद्र्यां तंदर्भात लामार्थी मालकाने गुतवणूकदर शिक्षण आणि यरंखण नियौ प्राधिकरणाच्या डिमेंट खारचा ल्या सात वर्षांत कोणतेही लामांश (आयर्डपीएफ) बॉरंट जमा केलेले नाही.

अवर्षकैप्यस्था के अपने स्थान विकास करेंद्र स्थानीति कपणासाठी कंपनीस्कृत आपने स्थान करेंद्रीय काणा अपने स्थान कर्या के स्थान क्या के स्थान स्थान कर्या कर्य करा कर्या कर्या कर्या कर्या कर्या कर्या कर्या कर्या कर्या कर्य कर्या कर्य कर्या कर्य कर्या कर्या

श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेडकरि

जाहीर सूचना

प्राण्डीय सूचना पाता का. १. राष्ट्र भागता, केर १३० चीस फूट विश्व-वर्ग, कारोंगे पूचन के-नारेजेव वीरिय वीपार्ची है. १३० घीस फूट विश्व-वर्ग, कारोंगे पूचन के-नारेजेव वीरिय वीपार्ची है. एका प्रमुख देश, क्रेकिस्ता (विश्व-वर्ग-वर्ग-१२ १२) साम प्राण्डी के प्राण्डी

ता. 13/07/2023 ति. :- खाँबिवली

ली बी/०३, चित्रकुट सोसायटी, रामगणेश गडकरी पथ,नंबर २, कारव ख्या मागे, सीकेपी **डॉल जवळ, डॉबिवली(पूर्व)** –४२१२०१.

म्युझिक ब्रॉडकास्ट तिमिटेड

सीआयएम: LB4200MH1999PLC137729 नोवर्गीकृत कार्यालम: ५ या मन्दरा, आल्टाए कॉलीट वार्फ, ऑक परियम हुलाती याँहे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. तुर. : + ११ २२ ६९६९१०, फॅक्स : +११ चंक्सावट: www.radochyin कैनीक: investor@myradochy

पंचावन: year addición p. - केला : justica differenta declaria del participa de la participa del participa de la participa del participa